

ऋष्य mit समुद्.

— नि, absol. न्याचम् C.AT. Br. 3,3,8,14. fgg. sich beugen: या ते न्य-  
चति (Conj.) पादयोः कंधरा Spr. (II) 5554.

ऋचलपुर् n. N. pr. einer Stadt KATHAS. 104,150.

ऋचिभास् 2) घनो धाया खे उचिभापिनहः (so verbessern wir mit An-  
nahme einer unregelmässigen Zusammenziehung) MBH. 6, 2599. तडि-  
तावनहः: ed. Bomb.

ऋक्षुक् m. ein best. Baum; s. u. ऋजनन्.

ऋक्षुरिका f. BHAG. P. 10,80,27 nach dem Comm. entweder = च-  
मेन् oder = चक्रा.

1. ऋज् 1) d) SŪRJAS. 2, 45. 13, 11. — f) SĀMAVIDH. Br. 1, 1, 17; vgl. R.V.  
ANUKE.

2. ऋज् 3) b) = ऋविदा (Comm.) BHAG. P. 3, 7, 5.

ऋक्षकर्ण 1) Comm. zu KATH. C. 1039, 7.

ऋगगतस्तन्, in beiden Sprüchen ist ऋजा० des Metrums wegen zu lesen.

1. ऋजन् 3) m. ein N. Nārājanā's BHAG. P. 10,3,1; vgl. ऋजनयोनि.  
— Vgl. मन्द्राजनी.

ऋजननि HEM. JOGAC. 1, 14 wie im PANĀKAT.

ऋजनयोनि m. ein N. Brahman's (vgl. oben ऋजन) BHAG. P. 4, 30, 48.

ऋजनभृ तेभृ Bez. Bhāratavarsha's (Comm.) BHAG. P. 11, 2, 24.

ऋजाजी, कृजाजाजी schwarzer Kümmel MBH. 13, 4365. Z. 3 lies 433  
st. 533.

ऋजातौत्वति = ऋजायणतौत्वति: PAT. a. a. O. 2, 346, b.

ऋजानुसम् adj. höher oder niedriger als das Knie KĀBAKA 1, 8.

ऋजिनावती (von ऋजिन) f. N. pr. einer Vidjādhari KATHAS. 106,  
38. fgg. 107, 29, fgg.

ऋजीर्ण MBH. 13, 4375 (pl.). SPR. (II) 104. तपसः, ज्ञानजीर्णा, क्रियजीर्णा,  
अन्वाजीर्णा 103.

ऋजीर्ति f. Unverdaulichkeit TS. COMM. 1, 410.

ऋज्ज adj. BHAG. P. 10, 78, 6 = न विश्वते ज्ञो यस्मात् = सर्वज्ञ nach dem  
Comm.

ऋज्जास् lies ohne Verwandtschaft.

ऋष्य, ऋचितं गच्छति = प्रकाशयात्मानं ग० oder समाहिते भूता ग०  
PAT. a. a. O. 8, 38, b.

— समुद्र् äussern, an den Tag legen: समुद्रस्तिमन्मय KĀBAP. in Journ.  
asiat. IVE série, T. XI, S. 340.

ऋचल Seitenblick SPR. (II) 5502. लोचनाच्छल dass. 2545.

2. ऋजन् 3) Z. 8 lies 6452 st. 6453.

ऋज्जना f. eine Art Eidechse MED. I. 167; vgl. 1. ऋजन 1).

ऋज्जस् adv. = ऋज्जसा ohne Weiteres, alsbald BHAG. P. 10, 26, 19, 33,  
18, 80, 33.

ऋज्जासा f. eine kleine Traubbenart RIGAN. 11, 106.

ऋज्जयेऽ (ऋज्जि + एत) adj. schwärzweiss gefleckt TS. 7, 3, 23, 1; vgl.  
TBa. Comm. 3, 593.

ऋट् mit परि SŪRJAS. 12, 19.

ऋटन् das Hinundhergehen: ऋटने मक्तारप्पे सुपन्था जापते शनैः SPR.  
(II) 7434.

ऋटामान m. N. pr. eines Fürsten BHAG. P. 12, 1, 22.

VII. Theil.

ऋृ 1) a) °श्रूता जनपदाः: (भविष्यति युगल्ये) Vertheidigungsthürme  
werden die Plagen der Länder sein MBH. 3, 12846. ऋृमन्त्र॒ तदेव प्रूलं  
उःखदं येषां ते नुद्याधिप्रस्ता इत्यर्थः NILAK. ऋृशूल n. heisst eine best.  
Waffe der Durga MBH. 6, 799. ऋृ = ऋत्युत्कर्त NILAK.

ऋृक्षसित् हृष्टाऽ रागा-ТАБ. 4, 313.

ऋृक्षास् 1) ऋधमा ऋृक्षसेन (क्षसत्ति) SPR. (II) 2221.

ऋृक्षासा f. Bein. der Durga MBH. 6, 800.

ऋृं Stachel, Spitze; s. साँड weiter unten.

ऋणत्रत् n. bei den Gāna eine kleinere Pflicht oder — Gelübde; de-  
ren fünf HEM. JOGAC. 2, 1, 18.

ऋणत्रतिन् m. ein Mann, der dieses Gelübde hält, SPR. (II) 4869 (Conj.).

— Vgl. महात्रतिन्.

ऋण्ड 1) SŪRJAS. 12, 14. 21. 32.

ऋतच्छेषत् n. das Nicht-Ergänzungsein davon, Selbstständigkeit TBa.  
Comm. 4, 128, 11.

ऋति 2) a) ऋति सर्वान्यनीकानि पिता ते ऋतिव्यरोचत MBH. 6, 1669.

ऋतिकृच्छ्र॒ SĀMAVIDH. Br. 1, 2, 6.

ऋतिकाप adj. dessen Zorn vergangen ist MBH. 7, 9554.

ऋतिगिर्जिन् KATHAS. 60, 105 nach KERN fehlerhaft für ऋभिगिर्जिन्.

ऋतिगुणा SPR. (II) 2847.

ऋतिचार् 3) Uebertretung HEM. JOGAC. 3, 88.

1. ऋतिज्ञव् SŪRJAS. 1, 25.

ऋतितिर्ष (vom desid. von त् mit ऋति) adj. der über etwas hin-  
wegzukommen wünscht BHAG. P. 11, 13, 17.

1. ऋतितेजस् n. Blitzfeuer (Comm.) SUÇA. 1, 39, 10.

2. ऋतितेजस् adj. überaus glanzvoll: die Sonne SPR. (II) 1435.

ऋतिथिसंचिभाग m. Gastfreundschaft: °ऋत HEM. JOGAC. 3, 86.

ऋतिदत्त् (Nachträge), lies विदात् st. ऋविदात्.

ऋतिदाह् TS. 5, 2, 40, 2.

ऋतिदूर् 1) zu weit wohnend SPR. (II) 3554.

ऋतिधृति Bez. der Zahl neunzehn SŪRJAS. 2, 18.

ऋतिनीला f. N. pr. einer Göttin KĀLAĀKRA 3, 133. 4, 39. 78. 89.

ऋतिपात् vgl. गुणातिपात.

ऋतिपात् (ऋति + पात्) adj. zu breit: das Meer SPR. (II) 7569 (Conj.).

ऋतिप्रस्ताव m. eine recht passende Gelegenheit SĀU. D. 469.

ऋतिबल् m. N. pr. einer Gottheit KĀLAĀKRA 4, 20. 79. 108.

ऋतिबङ्ग adj. zu viel PAT. a. a. O. 1, 296, a. 6, 57, b.

ऋतिभान् m. N. pr. eines Sohnes des Kr̄ṣṇa BHAG. P. 10, 61, 10.

ऋतिमुक्ति TS. 6, 6, 9, 2.

ऋतिमृदुगमना f. N. pr. einer Göttin KĀLAĀKRA 4, 152.

ऋतिमोक्षिन् adj. glücklich durchkommen, sich rettend TS. 6, 6, 9, 2.

ऋतिपम m. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's (neben Jāma)  
MBH. 9, 2547.

ऋतिरिक्तात् f. Uebermaass: उपोगातिं HEM. JOGAC. 3, 113.

ऋतिरेकत् n. nom. abstr. zu ऋतिरेक 2): गुणाति॒ VĀMANA 4, 3, 22.

ऋतिरोप्य s. u. रोप्य.

ऋतिवक्र् adj. stark rückläufig (vom Gange eines Planeten) MBH. 8,  
711. VARĀH. JOGĀTRĀ 3, 16. Vgl. Ind. St. 10, 205. fgg.